



Viksit Engineering Limited

CIN : L99999MH1983PLC029321

Regd. Office : Room No. 1-2, Kapadia Chambers, 51, Bharuch Street,
Masjid Bunder (E) Mumbai - (MH.) - 400 009
Ph. : (022) 66150223, E-mail : investor_viksit@yahoo.in, Website : www.viksit.in

Date: 31 July 2025

To,
BSE Limited
Phiroze Jeejeeboy Towers
Dalal Street
Mumbai - 400001.

Scrip Code: 506196

Sub: Newspaper cutting of published Audited Financial Results for the quarter and year ended 31 March 2025.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, please find enclosed copies of Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31 March 2025 published in newspaper namely **Business Standard (English Edition)** on 31 July 2025 and **Pratahkal (Marathi Edition)** on 31 July 2025.

You are requested to take the above information on your record.

Thanking you,

Yours Faithfully,

For Viksit Engineering Limited

Sejal Kankane
Company Secretary and Compliance Officer
M. No.: A76635

**motilal
oswal**
Broking & Distribution

We, Motilal Oswal Broking and Distribution Limited having registered office at Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite Parel ST Depot, Prabhadevi, Mumbai-400025 are going to surrender our SEBI registration certificate issued as a Research Analyst with registration number INH000018434 and BSE RA Enlistment Number 6379 and that if anyone has any grievances, they can lodge the grievances at <https://scores.sebi.gov.in/>. For further queries you may contact us: query@motilaloswal.com.

FOR THE MR. MCC-3
(Pursuant to Rule 30 of the Companies
(Incorporation) Rules, 2014)

Regional Director, Western Region, Mumbai
The Regional Director, Sub-section (4) of Section 3 of
the Companies Act, 2013 and the (a) of the (a) of Sub-
rule (5) of Rule 30 of the Companies (Incorporation)
Rules, 2014

AND

APERAS AI PRIVATE LIMITED
(INC 0620339204P4141800)
The Registered Office of the Company is at
B-1801 DEVERSH TRW, DURGA NAGAR
CHINCHAPADA RD, Katenahalli, Thane, Kalyan,
Maharashtra - 401 506.

APPLICANT COMPANY / PETITIONER
Notice is hereby given to the General
Public that the Applicant Company has
made an application to the Central Government
under section 13 of the Companies Act,
2013 and seeks information in relation to
the Memorandum of Association of the
Company in terms of the Special Resolution
passed at the Extraordinary General Meeting
held on **Saturday, 28th June, 2025** to
enable the Company to obtain its
Registered office from the State of
Maharashtra to the State of Gujarat.
Any person whose interest is likely to be
affected by the proposed change of the
registered office of the Company may
deliver either on the **MCA-21 portal**
(www.mca.gov.in) by filing investor
complaint form or cause to be delivered or
by way of a written statement supported
by affidavit stating the nature
of his interest and grounds of objection
to the proposed change of the registered
office of the Company to the office of
this notice with a copy to the Applicant
Company at its Registered Office at
B-1801 DEVERSH TRW, DURGA NAGAR
CHINCHAPADA RD, Katenahalli, Thane, Kalyan,
Maharashtra - 401 506.

APERAS AI PRIVATE LIMITED
GYANDHARA BISHH
(DIRECTOR)
Place: Thane, Maharashtra
Date: 30.06.2025

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public that we are the proprietor of the title of **M/S. SAMROZE & COMPANY**, a partnership firm registered under the Indian Partnership Act, 1932 having its registered office at East Wing, 5th Floor, Cambata Building, 42, M. Karve Road, Churchgate, Mumbai - 400 001. The Premises more particularly described in the Schedule hereunder written ("**the Premises**") free from all encumbrances.

Notwithstanding having any claim, objection, demand, share, right, title, interest and/or benefit in respect of or against the Premises or any part thereof, the Premises, together with, transfer, assignment, exchange, right, title, interest, share, benefit, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, license, lien, mortgage, charge, hypothecation, retention, caretaker basis, covenant, trust, easement, gift, inheritance, bequest, maintenance, family arrangement/settlement, agreement, its pendents, deposits, deposits, deposits, or any or otherwise howsoever and of whatsoever nature are hereby requested to give notice thereof in writing along with original documents and/or certified true copies of all supporting documents to the undersigned at their office at 703 & 704, Piramal Tower, 10th Floor, Corporate Park, Senapati Bapat Marg, Lower Parcel, Mumbai 400 013 and by email at dhavalvussoni@gmail.com and at dhavalvussoni@samroze.com and at dhavalvussoni@samroze.com within a period of 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which the claim or claims, if any, of such person/s will be considered to have been waived, released, relinquished and/or abandoned.

THE SCHEDULE ABOVE REFERRED


(Description of the Premises)

All those 5 (five) fully paid up shares of Rs. 50/- each bearing Distinctive Nos. 31 to 35 (both inclusive) issued under the certificate No. 17 by Punita Co-operative Housing Society Limited together with Flat No. A/07 admeasuring 500 sq. ft. (built up area) on the 2nd floor of the building known as "The 2nd Floor Apartment" standing on plot of land bearing Plot No. 2, Survey No. 309 of Village Virar, Taluka Vashi, District Thane, lying adjacent, lying and being at Road No. 1, Virar (East), Virar, Virar (West), Palghar - 401 303 within the registration District and Sub-District of Palghar.

Dated this 14th day of July, 2025.

Minal D. Sampat
Partner

Dhaval Vussoni & Associates
Advocates and Solicitors



बैंक ऑफ महाराष्ट्र
Bank of Maharashtra
SINCE 1956

Zonal Office Jaalgaon
Plot No. 264 TPC II Near Nagar Park, Jaalgaon 425 001
E-mail : emcrrc_jag@mahabank.co.in | Ph : 0257-222 5030
Branch : Chalisgaon

Possession Notice [Rule-8 (1)] (For Immovable Property)

Whereas the undersigned being the Authorized Officer of the **Bank of Maharashtra** under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 8 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices dated as mentioned below calling upon the following Borrowers & Guarantors to repay the amounts mentioned in the notices within 60 days from the date of receipt of the said notice. The notice was sent by Regd. Post, Speed Post and Courier/AD.

The Borrower / Guarantor having failed to repay the outstanding amount, Notice is hereby given to the Borrower/Guarantor and the Public in general that the undersigned has **taken Possession** of the properties described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on the dates mentioned below.

The Borrower / Guarantor in particular and the Public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of the **Bank of Maharashtra** for the amounts mentioned herein below. The Borrowers' attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the act, in respect of time available, to redeem the secured assets.

Sr. No.	Name of Borrowers/Guarantors	Outstanding Amount in Rs.	Date of Demand Notice Date of Possession
1.	Borrower : Shri. Prasanna Ramesh Khandale & Co-Borrower Mrs. Jayashree Prasanna Khandale	Rs.8,36,300/- (Rupees Eight Lakh Thirty Six Thousand Three Hundred only) + Unapplied Interest @ 10.95% p.a. with monthly rest w.e.f. 11/05/2025 = penal interest and other Charges / expenses.	20/05/2025 24/07/2025
The details of the properties mortgaged to the Bank and taken possession by the bank are as follows : All those pieces and parcels of land and building / house property at House at Sub plot No.25(North/No. 5, No.38/1 &/4) Behind Dy. Sp. Office, Dhule Dist, Chalisgaon, Tal. Chalisgaon, District Jaalgaon, Bounded as: North: Sub plot no.24, East: Plot no.48, West: Sub plot no.22 & road, South: Sub Plot No.25 (Part)			
Sr. No.	Name of Borrowers/Guarantors	Outstanding Amount in Rs.	Date of Demand Notice Date of Possession
2.	Borrower : Mrs. Sangita Dipak Patil and Co-Borrower : M.Dipak Baburavhan patil	Rs. 8,44,300/- (Rupees Eight Lakh Forty Four Thousand Three Hundred Only) + Unapplied Interest @ 10.45% p.a. with monthly rest w.e.f. 06/05/2025 = penal interest and other Charges / expenses.	20/05/2025 24/07/2025
The details of the properties mortgaged to the Bank and taken possession by the bank are as follows : All those pieces and parcels of property at -House at CTS No.996/ Southern part), Gram pangachait milani no.188, Gali no.2, Umbarkhadi Ta, Chalisgaon,Dist.Jaalgaon-424701 (Owner of Property, Mrs. Sangita Dipak Patil) Bounded as East: Road West: CTS No.997 North: Remaining part of plot no.996 South: CTS No.996			
Sr. No.	Name of Borrowers/Guarantors	Outstanding Amount in Rs.	Date of Demand Notice Date of Possession
3.	Borrower Smt. : Sanghamitra Narendra Chavan	Rs. 11,71,800/- (Rupees Eleven Lakh Seventy One Thousand Eight Hundred Only) + Unapplied Interest @ 8.85% p.a. with monthly rest w.e.f. 11/05/2025 = penal interest and other Charges / expenses.	22/05/2025 24/07/2025
The details of the properties mortgaged to the Bank and taken possession by the bank are as follows : All Those pieces and Parcels of land building / house property at Plot No. 7, No. 38/2 &/3874, Plot No. 56, Dhule Road, Behind Punjab Petrol Pump, Chalisgaon - 424101 (Bounded as: North : Airspace To Adj. Survey, East : Terrace and use, West : Air Space of Road, South : Staircase and use.			

PUBLIC NOTICE					
<p>NOTICE is hereby given that the Certificate for 1959 shares of PERNAM MANGGIKUM LTD. in the name of VINTA S MAJRIKU, No. 10305, Plot No. V03037 bearing CTS No. 222220 - 212220 and Dist. Nos. 4319551 - 4326040 have been lost and application has been made to the Competent office duly empowered to issue the same. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the Company's Registers & Transfer Agents at 10-13, Johorjohor Ind Estate 1st Floor, Kencana Road, Maro Naka, Ansonah E, Kuala Lumpur - 40059 within 15 days from the date of publication of this notice. After expiry of the above period, the said application will proceed to issue Duplicate Certificates.</p> <p style="text-align: right;">Date: 21/07/2025 Place: MUMBAI</p>					
<p>श्री. दिवाकर विनायक आचर्या Adv. D. N. Walshekar वर्षाद योगेश ना. श्री. जी. गोविंदराव श्री. गोविंदराव, दिवाणी याचकांचा वस्तर, सर्व्हेत याचना याचकांच्या हस्ताने</p>					
<p>मु. श. २४/७/१९५९ दि. ३०/७/१९५९ जि. क्र. ८६</p>					
<p>Mrs. Wishale Vish Acharya R/O- 203, Jaimatha Chawl, Tejpal Sahay Road, No. 5, Ville-Pare (E), Mumbai - 400007</p> <p style="text-align: right;">--- Applicant ---</p>					
<p>Via,</p>					
<p>1. Rajeev Sandesh Parule 2. Mrs. Mugdha Naresh Pandit Vine Vasa Sandesh Parule 3. Manal Mohan Parule 4. Yrushi Pratik Jayanti Nishi Aasha Sandesh Parule 5. No. 1 to 4 R/O:- C/R/O, The Discovery CHSL, Rajendra Nagar 6. Kedar Varad Parule 7. Siddhant Nirajan Laghathe No Mangali Maheshwar Parule 8. Vibhavita Vasa Raikar No Vandana Maheshwar Parule 9. Anuradh Anand Bhanderkar No Bherai Maheshwar Parule 10. S/o R/O:- 201, Madhav Corp. Hsg. Soc., Opp. Datta Temple, Corbiel West, Mumbai - 91 11. Nandu Rodk, Kandivli West, Mumbai - 400067. --- OPPONENT ---</p>					
<p>आपण सर्व ज्योवर निजी दिकेत रूपांतरित करून आपला अशा नोंदीत नोंद घेतल्याने आपण याचकांच्या हस्तांत असलेली आपली संपत्ती आपणांना परत देण्याची इच्छा आहे. आपण याचकांच्या हस्तांत असलेली आपली संपत्ती आपणांना परत देण्याची इच्छा आहे. आपण याचकांच्या हस्तांत असलेली आपली संपत्ती आपणांना परत देण्याची इच्छा आहे.</p>					
<p>Immovable Property - Schedule-A</p>					
<p>ALL THAT Self-contained residential Flat bearing No. 7/05, on the 7th floor, addressing 39/0-50, Laxmi Nagar, opposite to the inclusive of Gate-entrances in the A-wing, building Type "T" known as "Krishna Ganga" in the Township known as "Viva Vingodwara Township", contained in the following Forming Part of the Map No. 414, Hissa No. B, lying being and situated at Yashwantrao Chavan Park, Sector 38/1 to 38/5 under the limits of Vasirapur City Municipal Corporation and within the jurisdiction of Sub Registrar of Assurance, Vasair-2 (Out of which ¼ undivided share belongs to the said Applicant).</p>					
<p>Schedule-B</p>					
<p>ALL THAT residential flat bearing No. 4/04, on the 4th floor, in the Building known as "Sri Pratapraja" situated at HSG. Ltd. located on land bearing CTS No. 31 (Part), 31/8, 31/9, 31/10, 31/11 (Part) & 35 (Part) of the Yashwantrao Chavan Park, East, Suburban District together with 5 fully paid shares of Rs. 50/- each (Share Nos. 38/1 to 38/5) under Share Certificate No. 07, 08, 09, 10, 11.</p>					
<p>Schedule-C</p>					
<p>Share Assets</p>					
Reg No	Certificate Nos.	Distinctive Nos.	Quantity	Name of the Shareholder	
G1035	134295	3618554/40	900	Karnan Ashok Purandare	
	137475	280047/19	450	Karnan Ashok Purandare	
<p>याचकांची अवैध निजी दिकेत Administration डिस्पोजरशिवाय कोणत्याही प्रकारच्या वाट्यात देण्याची आपण याचकांच्या हस्तांत असलेली आपली संपत्ती आपणांना परत देण्याची इच्छा आहे. आपण याचकांच्या हस्तांत असलेली आपली संपत्ती आपणांना परत देण्याची इच्छा आहे. आपण याचकांच्या हस्तांत असलेली आपली संपत्ती आपणांना परत देण्याची इच्छा आहे.</p>					
<p>SEAL</p>					
<p>दिवाणी याचना वस्तर सहसा</p>					

केनरा बैंक Canara Bank

NOT A BANK IN INDIA
A Government of India Bank

E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMovable PROPERTY
2022 READ WITH PROVISION TO Rule 8 (6) OF THE SEC
 Notice is hereby Given To The Public In General And In Particular
Symbolic / Physical Possession Of Which Has Been Taken
 Recovery of below Mentioned debts of the of Canara Bank From

Sr. No.	Name and Address of Borrowers / Guarantors	Details
1.	Borrower : Mrs. Jyoti Narendras Jaivalmal Building No 6 Madhuvan Apartment Ring Road Jaigangan Colony, Jaigangan 425001	All that plot area 139: 00 Mauge Shree Jaivalmal No 86 on road
2.	Borrower : Mr. Mahendra Narayan Sonar F-18, Sitarami Plaza, Maruli Peth, Jaigangan 423001 Guarantor : Mr. Ashok Pandit Patil Flat No. 4, Nikita Apartment, Mahabal Colony, Jaigangan 423001	All that plot area 139: 00 Shahar, Thane Bounded: by South by Drain
3.	Borrower : Mr. Manabendra Subal Maity Co-borrower : Ms. Arindima Maity S/o Subal Maity 250 Bhavani Peth, Jaigangan 423001 Guarantor : Mr. Somnath Bahakar S/o Shri Hari Bahakar 225, Bhavani Peth, Jaigangan 423001	All that plot area 139: 00 Owned by Lane Lane South
4.	Borrower : Mr. Ninkumkar Bhikaji Shinde 5 88 Jai Shastri Nagar Gps, Mulund, West, Mumbai 400082 Borrower : Mrs. Dyanti Mohinraj Pawar Flat No. 3, C/o Shree Rajasthani Society Indra Nagar Naskik- 422005	All that plot area 40: 00 constructed Wadgaon Peth Naskik- 422005 Bounded: per building by: As per
5.	Borrower : Mr. Pradip Bhaskar Patil Flat No. 25, Building No. 8, Shubham Park Ambad Link Road, Utham Nagar Naskik-422010 Guarantor : Mr. Chandu Rajgopal Kathale Near Municipal High School Chaudharni Naskik-422001	All that plot area 40: 00 Building No Near Brahman Colony Rong Colony Rong
6.	Borrower : Mr. Pramod Damodar Chaudhari Shop No. 19, 2nd Floor, Sitarami Plaza, Panzaraj, Jaigangan, Maharashtra-425001 Guarantor : Mr. Vijay Prabhakar Sonar Sitarami Plaza, Panzaraj, Jaigangan (MS) 425001	All that plot area 90: 00 Bhusavali Mr. Pramod North: by No 75 to 101: on the East
7.	Borrower : Mr. Santosh Jaleal Patil Flat No. 8 Radhakisan Apartment Wing B, Datta Nagar Ozar Mig Naskik Maharashtra 422006	All that plot area 57: 00 20A/20B/20C/20D Niphad, Datta Bounded: road On 20A East: by By: Open
8.	Borrower : Mr. Sarang Hanuman Sawji Shop No. 19, 2nd Floor, Sitarami Plaza, Panzaraj, Jaigangan, Maharashtra-425001 Guarantor : Mrs. Anita Deepak Kulkarni Flat No. 4, Saldaga Apartment Hanuman Wadi, Pancharwad 422003	All that plot area 40: 00 Madra Road Chunchalki Bounded: Space the
9.	Borrower : Mr. Sharad Ganesh Wani Flat No 142/2, Plot No 05, Pumping Road Kisan Nagar Jaigangan 425001 Guarantor : Mr. Vishwas Mukunda Patil Guarantor : Mr. Vijay Vilthas Patil	All that plot area 10: 00 No 142/2: 00 Kishan Nagar Owned by Shop No 10 Parking

For detailed terms and conditions of the sale please refer Bank, during office hours on any working day. Portal of
Date : 29/07/2025
Place : Naskik / Jaigangan

VIKSI ENGINEERING LTD CIN:199999MH1983PLC029321 Registered Office: Room No- 1-2, Kapadia Chambers, 51Bharuch Street Masjid Bundar (E), Mumbai City, Mumbai, Maharashtra, India, 400009 Email: investor_viksit@yahoo.in					
EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2025					
(Rs in Lacs)					
Sr. No.	Particulars	Quarter ended			Year ended
		31.03.2025 (Audited)	31.12.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	31.03.2025 (Audited)
1.	Total income from operations (net)	-	-	139.43	205.45
2.	Net Profit/ Loss for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(100.81)	(13.23)	(12.83)	(17.92)
3.	Net Profit/ Loss for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(114.30)	(13.23)	(95.91)	(184.40)
4.	Net Profit/ Loss for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(114.32)	(13.23)	(95.86)	(184.51)
5.	Total Comprehensive Income for the period	(114.32)	(13.23)	(95.86)	(184.51)
6.	Equity Share Capital (FV of Rs.10/- each)	24.90	24.90	24.90	24.90
7.	Earnings Per Share (of Rs. 10/- each)(for continuing and discontinued operations)	(45.91)	(5.31)	(38.50)	(74.10)
8.	Basic & Diluted	(45.91)	(5.31)	(38.50)	(74.10)

Note: a) The above is an extract of the detailed format of Audited Financial Results as on 31st March, 2025 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 approved by audit committee and board of directors in their meeting held on 29 July 2025.


The full format of the Quarterly and Annual Financial Results is available on the Stock Exchange websites at www.bseindia.com.

By order of the Board
For Viksit Engineering Ltd

Sd/-
Kushal Chaturvedi
Chairman & Director
DIN:11045524

Place: Mumbai
Date: 31/07/2025

Scan the QR Code to view the results on the website of BSE Limited



J. B. CHEMICALS & PHARMACEUTICALS LIMITED

Regd. Office : Neelam Centre, 'B' Wing, 4th Floor, Hind Cycle Road, Worli, Mumbai 400 030.


Corporate Office : Cnergy IT Park, Unit A2, 3rd Floor, Unit A, 8th Floor
 Appa Saheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai 400 025.

Phone: 022-2439 5200 / 2439 5500 **Fax:** 022-2431 5331 / 2431 5334


CIN : L24390MH1976PLC019380 **Website:** www.jbpharma.com **E-mail:** investorelations@jbpharma.com


**GOOD PEOPLE
for GOOD HEALTH**

The Standalone Unaudited Financial Results and the Consolidated Unaudited Financial Results for the quarter ended on June 30, 2025 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on July 30, 2025. The said results alongwith the Limited Review Report thereon is available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com and the Company's website www.jbpharma.com. The same can be accessed by scanning the QR Code provided herewith.



Date : July 30, 2025
Place : Mumbai


Nikhil Chopra
 Chief Executive Officer & Whole-Time Director

 <div> <div>Bank of India</div> <div> <div>State</div> <div> <div>SALE NOTICE</div> <div>E-Auction Date : 18/08/2025</div> </div> </div> </div>		<div> <div>3rd floor, Roongta Supremes, Tidke Colony, Chandak Circle, Nashik, 422002</div> <div> <div>SALE NOTICE</div> <div>E-Auction Date : 18/08/2025</div> </div> </div>				
<div> <div>PROPERTIES UNDER THE SECURITIZATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002</div> <div>Particulars To The Borrower(s) And Guarantor(s) That The Below Described Immovable Property Mortgaged/charged To The Secured Creditor, The Bank Of India, Is The Property Of Canara Bank, Will Be Sold On "as is Where is", "as is What is" And "Whatever There is" On 18/08/2025 For Satisfy The Demand Of Secured Creditor, Canara Bank.</div> <div>Link From The Respective Borrower / Guarantor mentioned below.</div> </div>						
Description of Immovable Properties		Possession Symbolic/Physical	Reserve Price (Rs.) EMD (Rs.)	Amount O/s. Liability (Rs.)	Bid Submission Date	Encumbrances Authorized Officer Contact
<p>Plot No. 21 and parcel of N.A. open land at Plot No.21, Gat No. 655, Shirsoli, Tal. & Dist. Jalgaon. Owned By: Mrs. Jyoti Narendra D. Chaudhary. Bounded: On the North: By Gat No 78 On the South by Plot No. 21. On the East: By Plot No 75 to 84 On the West: by 6 mtr. Wide road</p>		PHYSICAL POSSESSION	Rt. 3,00,000/- Rs.30,000/-	Rs. 7,66,556.59 + Interest applicable & other Charges	On or Before Dt. 18/08/2025 at 11:00 am	NOT KNOWN Jalgaon Town Branch (DPCD-15200) +91 9271089706
<p>Plot No. 19 and parcel of Middle portion of S No 111-071, admn. piece and plots Nos. East-Central Part, Near Bhaiji Mandir, Jalgaon, Tal. & Dist. Jalgaon. Owned By: Mr. Ashok Pandit Patil. Bounded: On the North: By Remaining portion of same survey No 10 On the South: By Remaining portion of same survey No 10 On the East: By Remaining portion of same survey No 10 On the West: By Remaining portion of same survey No 10</p>		PHYSICAL POSSESSION	Rt. 25,00,000/- Rs.2,50,000/-	Rs. 24,24,371.01 + Interest applicable & other Charges	On or Before Dt. 18/08/2025 at 11:00 am	NOT KNOWN Jalgaon Town Branch (DPCD-15200) +91 9271089706
<p>Plot No. 19 and parcel of Residential house no. 250, Bhavani Pet, Sr. No. 1967A/81C Jalgaon measuring 44.03 sq. mtrs. Owned By: Manbendra Maty and Arindma Maty. Bounded: north: South: Road: East: West: Property of K.S. Chaudhary</p>		SYMBOLIC POSSESSION	Rt. 18,81,000/- Rs.1,88,100/-	Rs. 9,93,418.66 + Interest applicable & other Charges	On or Before Dt. 18/08/2025 at 11:00 am	NOT KNOWN Jalgaon Town Branch (DPCD-15200) +91 9271089706
<p>Plot No. 19 and parcel of land Flat no A-26 on still, having carpet area 40.46 sq mtrs le built up area 52.60 sq mtrs, 3rd floor, plot No. 19 and parcel of Residential house no. 250, Bhavani Pet, Sr. No. 1967A/81C Jalgaon measuring 44.03 sq. mtrs. Owned By: Manbendra Maty and Arindma Maty. Bounded: north: South: Road: East: West: Property of K.S. Chaudhary</p>		SYMBOLIC POSSESSION	Rt. 17,10,000/- Rs.1,71,000/-	Rs. 7,49,017.04 + Interest applicable & other Charges	On or Before Dt. 18/08/2025 at 11:00 am	NOT KNOWN Nashik City Branch (DPCD-240) +91 9271089706
<p>Plot No. 19 and parcel of land Flat no A-26 on still, having carpet area 40.46 sq mtrs le built up area 52.60 sq mtrs, 3rd floor, plot No. 19 and parcel of Residential house no. 250, Bhavani Pet, Sr. No. 1967A/81C Jalgaon measuring 44.03 sq. mtrs. Owned By: Manbendra Maty and Arindma Maty. Bounded: north: South: Road: East: West: Property of K.S. Chaudhary</p>		SYMBOLIC POSSESSION	Rt. 20,44,000/- Rs.2,04,440/-	Rs. 15,98,926.75 + Interest applicable & other Charges	On or Before Dt. 18/08/2025 at 11:00 am	NOT KNOWN Nashik City Branch (DPCD-240) +91 9271089706
<p>Plot No. 19 and parcel of land Flat no A-26 on still, having carpet area 40.46 sq mtrs le built up area 52.60 sq mtrs, 3rd floor, plot No. 19 and parcel of Residential house no. 250, Bhavani Pet, Sr. No. 1967A/81C Jalgaon measuring 44.03 sq. mtrs. Owned By: Manbendra Maty and Arindma Maty. Bounded: north: South: Road: East: West: Property of K.S. Chaudhary</p>		SYMBOLIC POSSESSION	Rt. 17,10,000/- Rs.1,71,000/-	Rs. 7,49,017.04 + Interest applicable & other Charges	On or Before Dt. 18/08/2025 at 11:00 am	NOT KNOWN Nashik City Branch (DPCD-240) +91 9271089706
<p>Plot No. 19 and parcel of land Flat no A-26 on still, having carpet area 40.46 sq mtrs le built up area 52.60 sq mtrs, 3rd floor, plot No. 19 and parcel of Residential house no. 250, Bhavani Pet, Sr. No. 1967A/81C Jalgaon measuring 44.03 sq. mtrs. Owned By: Manbendra Maty and Arindma Maty. Bounded: north: South: Road: East: West: Property of K.S. Chaudhary</p>		SYMBOLIC POSSESSION	Rt. 17,10,000/- Rs.1,71,000/-	Rs. 7,49,017.04 + Interest applicable & other Charges	On or Before Dt. 18/08/2025 at 11:00 am	NOT KNOWN Nashik City Branch (DPCD-240) +91 9271089706
<p>Plot No. 19 and parcel of land Flat no A-26 on still, having carpet area 40.46 sq mtrs le built up area 52.60 sq mtrs, 3rd floor, plot No. 19 and parcel of Residential house no. 250, Bhavani Pet, Sr. No. 1967A/81C Jalgaon measuring 44.03 sq. mtrs. Owned By: Manbendra Maty and Arindma Maty. Bounded: north: South: Road: East: West: Property of K.S. Chaudhary</p>		SYMBOLIC POSSESSION	Rt. 17,10,000/- Rs.1,71,000/-	Rs. 7,49,017.04 + Interest applicable & other Charges	On or Before Dt. 18/08/2025 at 11:00 am	NOT KNOWN Nashik City Branch (DPCD-240) +91 9271089706
<p>Plot No. 19 and parcel of land Flat no A-26 on still, having carpet area 40.46 sq mtrs le built up area 52.60 sq mtrs, 3rd floor, plot No. 19 and parcel of Residential house no. 250, Bhavani Pet, Sr. No. 1967A/81C Jalgaon measuring 44.03 sq. mtrs. Owned By: Manbendra Maty and Arindma Maty. Bounded: north: South: Road: East: West: Property of K.S. Chaudhary</p>		SYMBOLIC POSSESSION	Rt. 17,10,000/- Rs.1,71,000/-	Rs. 7,49,017.04 + Interest applicable & other Charges	On or Before Dt. 18/08/2025 at 11:00 am	NOT KNOWN Nashik City Branch (DPCD-240) +91 9271089706
<p>Plot No. 19 and parcel of land Flat no A-26 on still, having carpet area 40.46 sq mtrs le built up area 52.60 sq mtrs, 3rd floor, plot No. 19 and parcel of Residential house no. 250, Bhavani Pet, Sr. No. 1967A/81C Jalgaon measuring 44.03 sq. mtrs. Owned By: Manbendra Maty and Arindma Maty. Bounded: north: South: Road: East: West: Property of K.S. Chaudhary</p>		SYMBOLIC POSSESSION	Rt. 17,10,000/- Rs.1,71,000/-	Rs. 7,49,017.04 + Interest applicable & other Charges	On or Before Dt. 18/08/2025 at 11:00 am	NOT KNOWN Nashik City Branch (DPCD-240) +91 9271089706
<p>Plot No. 19 and parcel of land Flat no A-26 on still, having carpet area 40.46 sq mtrs le built up area 52.60 sq mtrs, 3rd floor, plot No. 19 and parcel of Residential house no. 250, Bhavani Pet, Sr. No. 1967A/81C Jalgaon measuring 44.03 sq. mtrs. Owned By: Manbendra Maty and Arindma Maty. Bounded: north: South: Road: East: West: Property of K.S. Chaudhary</p>		SYMBOLIC POSSESSION	Rt. 17,10,000/- Rs.1,71,000/-	Rs. 7,49,017.04 + Interest applicable & other Charges	On or Before Dt. 18/08/2025 at 11:00 am	NOT KNOWN Nashik City Branch (DPCD-240) +91 9271089706
<p>Plot No. 19 and parcel of land</p>						

सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत टाटा मोटर्स, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न

नवी दिल्ली, दि. ३० (वृत्तसंस्था) : देशातील सर्वात मोठे औद्योगिक घराने, टाटा ग्रुप, एक मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. टाटा समूहाची ऑटो कंपनी टाटा मोटर्स इटालियन ट्रक उत्पादक कंपनी इव्हेको (Iveco) खरेदी करण्याच्या विचारात आहे. हा करार ४.५ अब्ज डॉलर्सचा असू शकतो. टाटा समूहाची ही आतापर्यंतची दुसरी सर्वात मोठी खरेदी असेल. यापूर्वी टाटा ग्रुपची कंपनी टाटा स्टीलनं २००७ मध्ये कोरस खरेदी केली होती. हा करार १२ अब्ज डॉलर्समध्ये झाला होता. ऑटोमोबाईल क्षेत्रातील टाटा मोटर्सचा हा सर्वात मोठा करार असेल. २००८ मध्ये, टाटा मोटर्सनं जम्बार लँड रोव्हर (JLR) २.३ अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतली होती. या अधिग्रहणाची औपचारिक

शिल-मुंब्रा-कलवा परिसरातील अनधिकृत इमारतींना नवीन वीज कनेक्शन न मिळणार – विद्यमान वीजपुरवठाही खंडित होऊ शकतो

मुंबई, दि. ३० (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सरकारच्या संगणायवरून ठाणे महापालिकेने अशा काही इमारती पाडण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाकडून मिळवली असून, या निर्णयात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की कोणतेही बांधकाम परवानगीशिवाय आणि अतिक्रमित भूखंडावर केल्यास ते बेकायदेशीर मानण्यात येईल आणि त्यावर त्वरित कारवाई गरजेची आहे. नंतर, सर्वोच्च न्यायालयाने देखील या उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगन देण्यास नकार दिला, ज्यामुळे शिल-मुंब्रा-कलवा परिसरातील अनेक इमारतींची कायदेशीर स्थिती अशेरेखित झाली आहे. या न्यायालयीन निर्णयानंतर, ठाणे महापालिका आयुक्तांनी टेरंट पॉवर आणि महावितरणकडे (MSEDCL) स्पष्ट सूचना जारी केल्या आहेत की अनधिकृत किंवा बेकायदेशीर इमारतींना नवीन वीज कनेक्शन देण्यात येऊ नये. नवीन वीज कनेक्शन्स फक्त या इमारतींना देण्यात येतील ज्या महापालिकेच्या नगरचुनाव विभागाकडून कायदेशीर मान्यता प्राप्त आहेत. जे बांधकाम ठाणे महापालिकेने बेकायदेशीर घोषित केली आहेत, त्यांना नवीन वीज कनेक्शनसाठी केलेल्या अर्जांना त्वरित नकार देण्यात येईल.

सार्वजनिक सूचना
<p>आमच्या अशीलानी प्लॅट्ट क्रमांक ३५, बी शिल, सिंग क्रमांक बी-३७, इमारत क्रमांक ०९, विला मजला, इंड्रस्य क्को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि., बी/३६-३७, आनंद नगर, दहिसर (पूर्व), मुंबई ४०० ०५८ (उद्धेखित प्लॅट्ट) या जगेची खेरीद करण्यास सहमती दर्शविली आहे. सोसायटीचे शेअर्स (उद्धेखित शेअर्स) १) श्री. दिदेश नामदेव लोखंडे आणि २) श्री. पुर्वाजी नामदेव लोखंडे हे स्वर्गीय नामदेव र्फे नामदेव नारायण लोखंडे यांचे कायदेशीर वारस आहेत.</p> <p>सदर प्लॅट्ट किंवा सदर शेअर्स किंवा त्याच्या कोणत्याही भागाबद्दल गहाणवटदार, वारसा, करार, भाडेपट्टा, धांपगारिणार, शुल्क, विव्यवस्थेव्यवस्था, देवभाना, सुविधा, नावा किंवा कोणत्याही मनुष्याच्या किंवा मृशुपाच्या ससलेल्या कार्यापटांच्या आधारे किंवा वादसा, दलक, कोणताही खटला, खटला, लिस-नॅन्ड्स, वाद, डिझी, आदेश, मर्माई, निबंध, करार, वेधानिका आदेश, सूचना/निवाडा, अधिसूचना किंवा इतर कोणत्याही प्रकारे कोणताही दावा, रद्द, मालकी हक्क आणि हितसंबंध असलेल्या सर्व व्यक्तींना यादारे विनंती केली जाते आणि त्यांना योग्य पुराव्यासह आणि तपाशीवार तपाशीलाह आल्याच्या कार्वाल्यात २०१, श्री बहमुर रंकिडेनी, दौलत नगर, रोड क्रमांक ३, बोरिवली (पूर्व), मुंबई ४०० ०६६ येथे नोंदणीकृत पोस्ट ९८. डी. सारे सूचना प्रकाशित झाल्यापासून ५५ दिवसांच्या आत लेखी स्वरुपात कळवावे लागते, अन्यथा असे दावे, जर असतील तर, ते माफ केले गेले आणि/किंवा सोडून दिले गेले असे मानले जाईल.</p> <p>(भागीदार)</p> <p>शर्मा अंज्व असोसिएट्स वकील व सॉलिसिटर</p> <p>निर्नांक : ३१/०७/२०२५</p>

घोषणा लवकरच होऊ शकते. टाटा मोटर्स आणि इव्हेकोचे संचालक मंडळ या कराराला मंजूरी देण्यासाठी बैठक घेणार आहेत. इव्हेकोचे मुख्यालय इटलीतील ट्यूरिन येथे आहे. टाटा मोटर्स एक्सॉरकडून २७.१% हिस्सा खरेदी करेल. एक्सॉर ही अ‍ॅमेली कुटुंबाची इनव्हेस्टमेंट कंपनी आहे. त्यानंतर टाटा मोटर्स इतर लहान भागधारकांना खरेदी करण्यासाठी टेंडर ऑफर (ओपन ऑफर) सुरू करेल. एक्सॉरकडे इव्हेकोच्या ४३.१% मतदानाचे अधिकार आहेत. इव्हेको त्यांचा संरक्षण व्यवसाय वेगळा करत आहे. हा टाटा मोटर्सच्या कराराचा भाग असणार नाही. टाटा ग्रुपला ते इव्हेकोचे १००% अधिग्रहण करतील याची खात्री आहे. मंगळवारी या कराराच्या अपेक्षेन इव्हेकोचे शेअर्स ७.४%

पर्यंत वाढले. या वर्षी कंपनीचा स्टॉक दुप्पट झाला आहे, ज्यामुळे कंपनीचे मूल्यांकन ६.१५ अब्ज डॉलर्स झालंय. एक्सॉर आणि इव्हेकोचे संचालक मंडळ टाटाला विक्री करण्याच्या बाजूनं असल्याचे मानलं जातंय. याचं कारण म्हणजे अ‍ॅमनेलिस समूह टाटा समुहाच्या जवळचा मानला जातो.

क्वोल्को, डेमलर आणि ट्रॅटन यांच्या वचस्वाखालील बाजारपेठेत इव्हेको ही सर्वात लहान युरोपियन ट्रक उत्पादक कंपनी आहे. परंतु संवेदनशील संरक्षण व्यवसायामुळे ते इटालियन सरकारसाठी एक धोरणात्मक ऑपरेशन बनलंय. २०२१ मध्ये, चिनी कंपनी FAW ने ते खरेदी करण्याचा प्रयत्न केला पण इटालियन सरकारनं ते थांबवले.

मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (फाडाचा घटक) जाहिर सूचना
<p>मोजे कोलेकल्याण, ता-अंगेरी येथील न. भू.क्र.५३७० (९) ५३७१(९), ५३७३ (९) व ७६४३ (९) या मिळकतीवरील बसेरा सह. गृह. संस्था (मर्ग.) या संस्थेच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत परि-२ मधील हस्तांतरित झोपड्यांचे अथय योजनेतर्गत अनुक्रमे परि-२ अ.क्र. ३५३ वरील श्री. सय्यद बाबू अब्दुल यांच्या ऐवजी श्रीम. झाकिया शेख मोहम्मद, परि-२ अ.क्र. ३७४ वरील श्री. एस. के. रहिमुद्दिन बसिर शेख यांच्या ऐवजी श्री. शफि इब्राहिम शेख, परि-२ अ. क्र. ९२३ वरील श्री. इस्माईल शेख हमिनफ यांच्या ऐवजी श्रीम. सहाना बेगम इरफान मोमीन यांचे नाव नमूद करून पात्रता निश्चित करणेकामीचा अर्ज प्राप्त झाला आहे. सबब सदर नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, उपरोक्त प्रकरणी हरकती असल्यास ८ दिवसांत खालील सही करणारा यांच्या कार्यालयात लेखी स्वरूपात नोंदविण्यात याव्यात. मुदतीनंतर प्राप्त हरकती विचारात घेतल्या जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी, असे याद्वारे जाहिर असे</p> <p>पत्ता : कक्ष क्र. ३११, दुसरा मजला, गृहनिर्माण भवन, कलानगर, वॉर्ड (पूर्व), मुंबई-४०००५९</p> <p>करीता / - सक्षम प्राधिकारी तथा भूव्यवस्थापक मुंबई मंडळ</p> <p>ठिकाण : मुंबई दिनांक : २८/०७/२०२५ फाडा - गृहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था</p>

मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (फाडाचा घटक) जाहिर सूचना
<p>मोजे कोलेकल्याण, ता-अंगेरी येथील न. भू.क्र.५३७० (९) ५३७१(९), ५३७३ (९) व ७६४३ (९) या मिळकतीवरील बसेरा सह. गृह. संस्था (मर्ग.) या संस्थेच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत परि-२ मधील हस्तांतरित झोपड्यांचे अथय योजनेतर्गत अनुक्रमे परि-२ अ.क्र. ३५३ वरील श्री. सय्यद बाबू अब्दुल यांच्या ऐवजी श्रीम. झाकिया शेख मोहम्मद, परि-२ अ.क्र. ३७४ वरील श्री. एस. के. रहिमुद्दिन बसिर शेख यांच्या ऐवजी श्री. शफि इब्राहिम शेख, परि-२ अ. क्र. ९२३ वरील श्री. इस्माईल शेख हमिनफ यांच्या ऐवजी श्रीम. सहाना बेगम इरफान मोमीन यांचे नाव नमूद करून पात्रता निश्चित करणेकामीचा अर्ज प्राप्त झाला आहे. सबब सदर नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, उपरोक्त प्रकरणी हरकती असल्यास ८ दिवसांत खालील सही करणारा यांच्या कार्यालयात लेखी स्वरूपात नोंदविण्यात याव्यात. मुदतीनंतर प्राप्त हरकती विचारात घेतल्या जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी, असे याद्वारे जाहिर असे</p> <p>पत्ता : कक्ष क्र. ३११, दुसरा मजला, गृहनिर्माण भवन, कलानगर, वॉर्ड (पूर्व), मुंबई-४०००५९</p> <p>करीता / - सक्षम प्राधिकारी तथा भूव्यवस्थापक मुंबई मंडळ</p> <p>ठिकाण : मुंबई दिनांक : २८/०७/२०२५ फाडा - गृहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था</p>

टीप : ए) वरील माहिती संपी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोर फिकायमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत ३१ मार्च २०२५ रोजीच्या ऑडिट केलेल्या आर्थिक निकालांच्या तपशीलवार स्वरूपाचा उगार आहे, ज्याला ऑडिट समिती आणि संचालक मंडळाने २९ जुलै २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत मंजूर केले होते.

तिमाही आणि वार्षिक आर्थिक निकालांचे संपूर्ण स्वरूप पृष्ठक एक्सचेंजच्या वेबसाइट www.bseindia.com वर उपलब्ध आहे.




ब्रोएसई लिमिटेडच्या वेबसाइटवर निकाल पाहण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करा

रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ' !मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

नवी दिल्ली, दि. ३० (वृत्तसंस्था) : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आतापर्यंतचा भारतातील सर्वात मोठा आयपीओ आणण्याची तयारी करत आहे! रिलायन्स त्यांचा टेलिकॉम व्यवसाय जिओ इन्फोकॉम शेअर बाजारात सुचीबद्ध (लिस्टेड) करण्याची योजना आखत आहे. या आयपीओची किंमत तब्बल ५२,२०० कोटी रुपये (सुमारे ६ अब्ज डॉलर्स) असू शकते.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, रिलायन्सने जिओमधील फक्त ५% हिस्सा विकण्याची परवानगी मिळवण्यासाठी सेबीशी अनौपचारिक चर्चा सुरू केली आहे. जर हा आयपीओ मंजूर झाला, तर तो ह्युंदाई मोटर इंडियाच्या २८,००० कोटी रुपयांच्या आयपीओचा विक्रम मोडेल. खरं तर, सेबीच्या सध्याच्या नियमांनुसार, कंपन्यांना सार्वजनिक विक्रीसाठी (पब्लिक प्लोट) किमान २५% हिस्सा विकावा लागतो. पण रिलायन्सने सेबीला सांगितले आहे की,


भारतीय बाजारपेठेत एवढी मोठी ऑफर प्लॅटफॉर्म आणि अल्फाबेट इंक. (Google ची मूळ कंपनी) सारख्या मोठ्या परदेशी गुंतवणूकदारांना जिओमध्ये असलेल्या त्यांचा काही हिस्सा विकण्याची संधी देईल. २०२० मध्ये, या दोन्ही कंपन्यांनी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये २० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली होती, तेव्हा जिओचे मूल्यांकन ५८ अब्ज डॉलर्स होते.

 <p>समता सहकारी बँक लिमिटेड मुखालय : सिंग सदन, ए. एस. मार्ग, सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई – ५४ फोन : ९९२०२७०६८/९०७९७७२२५६ ईमेल : santacruz@samatabank.com</p>	मागणी सूचना		
बँकेच्या अधिकृत अधिकाऱ्याने सरफैसी कायदा, २००२ च्या कलम १३(२) नुसार खाली नमूद केलेल्या कर्जदार/जामीनदार/गहाणवटदारांना मागणी सूचना जारी केल्या आहेत. तपशीलानुसार नमूद केलेल्या सूचना जारी झाल्यापासून ६० दिवसांच्या आत थकबाकीची रक्कम मागितली आहे. म्हणून खालील कर्जदार/जामीनदार/गहाणवटदारांना सूचना देण्यासाठी हे प्रकाशन केले आहे.			
कर्जदाराचे नाव आणि कर्ज ग्रामांक	हमीदाराचे नाव आणि पत्ता	मागणी सूचना अनुसार थकित रक्कम व दिनांक	मालमत्ता गहाण यांचे विवरण
मे. एक्स्प्रेस सर्व्हिसेस टीएल ५६३४९	१. श्री. जय अंबवल्हाट्टू सिंग ब्लॉक क्र. ५, ३ रा मजला, कांजी खेतरा विहडिंगा, विहडिंगा क्र. ४९/५, मोदी स्ट्रीट, जीपीओ जवळ, मुंबई ४०० ००९.	२९/०७/२०२५ आणि २१.४५.२२,३३२/-	प्लॅट्ट क्रमांक. ३६०३, ३६ वा मजला, रुपारेल नोव्हा बिन्डिंग, भोईवाडा, भोईवाडा शमशान भूमी रोड, परळ, मुंबई- ४०० ०१२
गहाणवटदार श्रीम. उदित जीव सिंग	२. श्रीम. संगिता त सिंग ब्लॉक क्र. ३, २ रा मजला, कांजी खेतरा विहडिंगा, विहडिंगा क्र. ४९/५, मोदी स्ट्रीट, जीपीओ जवळ, मुंबई ४०० ००९.		
गहाणवटदार श्री. जीत जय सिंग	३. श्रीम. दुर्गा अंबवल्हाट्टू सिंग ब्लॉक क्र. ३, २ रा मजला, कांजी खेतरा विहडिंगा, विहडिंगा क्र. ४९/५, मोदी स्ट्रीट, जीपीओ जवळ, मुंबई ४०० ००९.		

कर्जदार/जामीनदारांना येथे कळविण्यात येते की, जर कर्जदार/जामीनदारांनी या सूचनेचे प्रकाशन झाल्यापासून ६० दिवसांच्या आत वर नमूद केलेली रक्कम भरली नाही तर बँकेचे अधिकृत अधिकारी कायद्याच्या तरतुदीनुसार, वर नमूद केल्याप्रमाणे गहाण ठेवलेल्या मालमतेचा ताबा घेतील आणि त्यानंतर लिलाव करतील. कायद्याच्या कलम १३(१३) अंतर्गत कर्जदार/जामीनदार/गहाण ठेवणाऱ्यांना बँकेची लेखी संपत्ती न घेता वर नमूद केलेल्या सुरक्षित मालमतेचे तिजोरी, भाडेपट्टा किंवा अन्यथा हस्तांतरण करण्यास देखील मनाई आहे. ही सार्वजनिक सूचना कायदा, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत सूचना म्हणून गणली जाईल. कर्जदार/जामीनदारांना अंतर्गत जारी केलेली मूळ सूचना गोळा करण्याचा सद्दा देण्यात येत आहे. जर नोंदणीकृत पोस्टने पाठवलेली सूचना त्यांना प्राप्त झाली नाही तर

अनुच्छेद १३(२) अंतर्गत कोणत्याही कामकाजाच्या दिवशी अधोव्यास्रीकर्यांकडून जारी करण्यात येईल.

दिनांक : ३०/०७/२०२५

 <p>समता सहकारी बँक लिमिटेड मुखालय : सिंग सदन, ए. एस. मार्ग, सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई – ५४ फोन : ९९२०२७०६८/९०७९७७२२५६ ईमेल : santacruz@samatabank.com</p>	मागणी सूचना		
बँकेच्या अधिकृत अधिकाऱ्याने सरफैसी कायदा, २००२ च्या कलम १३(२) नुसार खाली नमूद केलेल्या कर्जदार/जामीनदार/गहाणवटदारांना मागणी सूचना जारी केल्या आहेत. तपशीलानुसार नमूद केलेल्या सूचना जारी झाल्यापासून ६० दिवसांच्या आत थकबाकीची रक्कम मागितली आहे. म्हणून खालील कर्जदार/जामीनार/गहाणवटदारांना सूचना देण्यासाठी हे प्रकाशन केले आहे.			
कर्जदाराचे नाव आणि कर्ज खाते क्रमांक	हमीदाराचे नाव आणि पत्ता	मागणी सूचना अनुसार थकित रक्कम व दिनांक	मालमत्ता गहाण यांचे विवरण
मे. एक्स्प्रेस सर्व्हिसेस ओडी ८८६६	१. श्री. जय अंबवल्हाट्टू सिंग ब्लॉक क्र. ५, ३ रा मजला, कांजी खेतरा विहडिंगा, विहडिंगा क्र. ४९/५, मोदी स्ट्रीट, जीपीओ जवळ, मुंबई ४०० ००९.	२९/०७/२०२५ आणि २१.४६.१९७/-	प्लॅट्ट क्रमांक. ३६०३, ३६ वा मजला, रुपारेल नोव्हा बिन्डिंग, भोईवाडा, भोईवाडा शमशान भूमी रोड, परळ, मुंबई- ४०० ०१२
श्रीम. उदित जीव सिंग	२. श्रीम. संगिता त सिंग ब्लॉक क्र. ३, २ रा मजला, कांजी खेतरा विहडिंगा, विहडिंगा क्र. ४९/५, मोदी स्ट्रीट, जीपीओ जवळ, मुंबई ४०० ००९.		
गहाणवटदार श्री. जीत जय सिंग	३. श्रीम. दुर्गा अंबवल्हाट्टू सिंग ब्लॉक क्र. ३, २ रा मजला, कांजी खेतरा विहडिंगा, विहडिंगा क्र. ४९/५, मोदी स्ट्रीट, जीपीओ जवळ, मुंबई ४०० ००९.		

कर्जदार/जामीनदारांना येथे कळविण्यात येते की, जर कर्जदार/जामीनदारांनी या सूचनेचे प्रकाशन झाल्यापासून ६० दिवसांच्या आत वर नमूद केलेली रक्कम भरली नाही तर बँकेचे अधिकृत अधिकारी कायद्याच्या तरतुदीनुसार, वर नमूद केल्याप्रमाणे गहाण ठेवलेल्या मालमतेचा ताबा घेतील आणि त्यानंतर लिलाव करतील. कायद्याच्या कलम १३(१३) अंतर्गत कर्जदार/जामीनदार/गहाण ठेवणाऱ्यांना बँकेची लेखी संपत्ती न घेता वर नमूद केलेल्या सुरक्षित मालमतेचे तिजोरी, भाडेपट्टा किंवा अन्यथा हस्तांतरण करण्यास देखील मनाई आहे. ही सार्वजनिक सूचना कायदा, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत सूचना म्हणून गणली जाईल. कर्जदार/जामीनदारांना अंतर्गत जारी केलेली मूळ सूचना गोळा करण्याचा सद्दा देण्यात येत आहे. जर नोंदणीकृत पोस्टने पाठवलेली सूचना त्यांना प्राप्त झाली नाही तर

अनुच्छेद १३(२) अंतर्गत कोणत्याही कामकाजाच्या दिवशी अधोव्यास्रीकर्यांकडून जारी करण्यात येईल.

दिनांक : ३०/०७/२०२५

Activity	Tentative Schedule	Revised Schedule
Day and Date	Day and Date	Day and Date
Date of the Public Announcement	January 25, 2025 (Saturday)	January 25, 2025 (Saturday)
Date of publishing of the DPS	January 30, 2025 (Thursday)	January 30, 2025 (Thursday)
Date of filing of the draft Letter of Offer with SEBI	February 05, 2025 (Wednesday)	February 05, 2025 (Wednesday)
Last date of Public Announcement for a Competing Offer(s)	February 21, 2025 (Friday)	February 21, 2025 (Friday)
Receipt of comments from SEBI on the draft Letter of Offer	February 28, 2025 (Friday)	July 17, 2025 (Thursday)
Identified Date*	March 04, 2025 (Tuesday)	July 21, 2025 (Monday)
Last date by which Letter of Offer will be dispatched to the Public Shareholders whose name appears on the register of members on the Identified Date	March 11, 2025 (Tuesday)	July 28, 2025 (Monday)
Last date by which the Committee of Independent Directors of the Board of Directors of the Target Company shall give its recommendations to the Public Shareholders of the Target Company for this Offer	March 13, 2025 (Thursday)	July 30, 2025 (Wednesday)
Last date for Upward revision in Offer Price/ Offer Size	March 17, 2025 (Monday)	July 31, 2025 (Thursday)
Date of Publication of Offer opening Public Announcement in the newspaper in which DPS has been published	March 17, 2025 (Monday)	July 31, 2025 (Thursday)
Date of commencement of Tendering Period (“Offer Opening Date”)	March 19, 2025 (Wednesday)	August 04, 2025 (Monday)
Date of closure of Tendering Period (“Offer Closing date”)	April 02, 2025 (Wednesday)	August 18, 2025 (Monday)
Last date for issue of post-offer advertisement	April 09, 2025 (Wednesday)	August 25, 2025 (Monday)
Last date of communicating the rejection/ acceptance and completion of payment of consideration or refund of Equity Shares to the Public Shareholders of the Target Company	April 21, 2025 (Monday)	September 02, 2025 (Tuesday)

**Identified date is only for the purpose of determining the names of the shareholders as on such date to whom the Letter of Offer will be sent. It is clarified that all the Shareholders (registered or unregistered) of the Target Company (except the acquirer and the selling Shareholder) are eligible to participate in this offer any time during the tendering period of the Offer.*

Kindly consider above timeline along with Letter of offer.

- Other Information:
 - The Acquirer accept full responsibility for the obligations of the Acquirer as laid down in terms of the SEBI (SAST) Regulations and for the information (other than such information as has been provided or confirmed by the Target Company) in respect of this offer.
 - This Pre-Offer advertisement would also be available on websites of SEBI at www.sebi.gov.in, Manager to the Offer at www.ftfinsec.com, and BSE at www.bseindia.com.

Issued by Manager of the Offer on behalf of the Acquirer:	
	<p>Fasttrack Finsec Category-I Merchant Banker</p>
<p>FAST TRACK FINSEC PRIVATE LIMITED Office No. V-116, First Floor, New Delhi House, 27, Barakhamba Road, New Delhi-110001 Telephone: +91-22-43029809; Email: mb@ftfinsec.com Investor Grievance Email: investor@ftfinsec.com Website: www.ftfinsec.com CONTACT Person: Mr. Vikas Kumar Verma SEBI Reg. No.: INM0000112500 CIN: U65191DL2010PTC0200381</p>	

For & On behalf of Acquirer
SD/-
Mr. Rajendra Kamalakant Chodankar
(Acquirer)

Date: 30.07.2025
Place: New Delhi

विकसित इंजिनअँग रिमिटेड

सीआयएन - L99999MH1983P(LC029321

नोंदणीकृत कार्यालय : खोली क्रमांक- १-२, कपाडिया चॅम्बर्स, ५१ भूखण्ड स्ट्रीट मॅन्सिन बॅन्डर (पूर्व), मुंबई शहर, महाराष्ट्र, भारत, ४००००९

ईमेल : investor_viksit@yahoo.in

३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षअखेरकरिता स्थायी लेखापरीक्षित आर्थिक निकालांचा सारांश

अ. क्र.	विवरण	तिमाही अखेर		वर्ष अखेर	
		३१.०३.२०२५ (लेखापरीक्षित)	३१.१२.२०२४ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित)	३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित)
१.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	-	-	१३९.४३	१.०९
२.	कालावधीसाठी निव्वळ नफा/तोटा (करपूर्व, अपवादात्मक आणि/किंवा असाधारण वस्तुपूर्व)	(१००.८१)	(१३.२३)	(१२.८३)	(१७०.९२)
३.	करापूर्वीच्या कालावधीसाठी निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक आणि/किंवा असाधारण वस्तुपूरचात)	(११४.३०)	(१३.२३)	(१५.९१)	(१८४.५२)
४.	करपूर्व कालावधीसाठी निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक पुरचात आणि/किंवा असाधारण बाबी)	(११४.३२)	(१३.२३)	(१५.८६)	(१८४.५९)
५.	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	(११४.३२)	(१३.२३)	(१५.८६)	(१८४.५९)
६.	इंफ्रिटी शेअर भांडवल (प्रत्येकी रु. १०/- चे एफव्ही)	२४.१०	२४.१०	२४.१०	२४.१०
७.	प्रति शेअर कमाई (प्रत्येकी रु. १०/- चे) (बालू) आणि बँड असलेल्यांसाठी ऑपरेशन्स)	(४५.९१)	(५.३१)	(३८.५०)	(७४.१०)
८.	मूलभूत आणि सौर्य	(५८.९१)	(५.३१)	(३८.५०)	(७४.१०)

टीप : ए) वरील माहिती संपी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोर फिकायमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत ३१ मार्च २०२५ रोजीच्या ऑडिट केलेल्या आर्थिक निकालांच्या तपशीलवार

स्वरूपाचा उगार आहे, ज्याला ऑडिट समिती आणि संचालक मंडळाने २९ जुलै २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत मंजूर केले होते.

तिमाही आणि वार्षिक आर्थिक निकालांचे संपूर्ण स्वरूप पृष्ठक एक्सचेंजच्या वेबसाइट www.bseindia.com वर उपलब्ध आहे.



ब्रोएसई लिमिटेडच्या वेबसाइटवर निकाल पाहण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करा

PRE-OFFER ADVERTISEMENT IN ACCORDANCE UNDER REGULATION 18(7) IN TERMS OF SEBI (SUBSTANTIAL ACQUISITION OF SHARES AND TAKEOVER) REGULATIONS, 2011, AS AMENDED AND CORRIGENDUM TO THE DETAILED PUBLIC STATEMENT WITH RESPECT TO THE OPEN OFFER TO THE SHAREHOLDERS OF